



## इयत्ता ८ वीच्या मुलींमध्ये आहार विषयक जाणीव जागृती करण्यासाठी तयार ■ लेल्या आहारविषयक हस्तपुस्तिकेची परिणामकारकता तपासणे.

लता विलास गुप्ते

असिस्टेंट प्रोफेसर, शिक्षाशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार.

**सारांश** - आपली सामाजिक रचना पुरुष प्रधान संस्कृतीची आहे. प्रत्येक कुटुंबात स्त्रियांचे कार्य, पुरुषांचे कार्य निश्चित ठरले आहे. आजच्या धावपळीच्या युगात यंत्रयुगात पतिपत्नी दोघेही व्यवसायानिमित्याने घराबाहेर असले तरीही स्वयंपाक घर स्त्रियांनी सांभाळावे असे असते. पूर्वी तर 'चूल आणि मूल' अशी स्त्रियांची स्थिती होती. आज यात बदल झाला असला तरी पूर्णपणे स्त्रिया आणि गृहव्यवस्थापन, स्त्रिया आणि भोजन व्यवस्था, स्त्रिया आणि स्वयंपाक पाणी, विविध खाद्य पदार्थ तयार ■रप्ती, ■दाद्य संस्कृती विकसित करणे, नवनवीन खाद्यपदार्थ तयार करणे. ही कामे घरच्या स्त्रीचे असतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आहाराची काळजी घेणे, काळजी करणे, स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, सर्वांसाठी विविध पदार्थ तयार करणे, पौष्टीक, रुचकर, आरोग्यदायी, समतोल आहार तयार करणे याची जबाबदारी कुटुंबातील स्त्रीवर असते.

### प्रस्तावना-

घरात असलेले सदस्या त्यांचे वयोमान, त्यांच्या शरीराच्या गरजा आणि आवडी निवडी या सर्वांचा विचार स्त्रीला ■रावा लागतो. जसे वयोवृद्धांसाठी हल्का, पाचक व नरम आहार तर काम करणाऱ्या तरुण मुलामुलींसाठी विशिष्ट प्रोटीन व उष्मांक असलेला आहार, घरातील किशोरवयीन मुली, लहान बालके, लहान बाळ या सर्वांच्या आहारांच्या गरजा लक्षात घेऊन गृहिणीला आहार तयार करायचा असतो. या सर्व दृष्टिकोणातून स्त्रियांचे आहाराबाबत जागृत असणे अत्यंत आवश्यक आहे. उपलब्ध साधन सामग्री मधून उत्तम व उत्कृष्ट व समतोल आहार तयार करण्याची कला व शास्त्र स्त्रियांना अवगत अस ■ अत्यंत आवश्यक आहे. आजच्या इयत्ता ८ वीच्या मुली उद्याच्या गृहिणी आहेत म्हणून या इयत्ता ८ वीच्या मुलींना आहार प्रात्यक्षिक करून आणि आहाराचे महत्व स्पष्ट करून त्यांच्यासाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिकेची परि ■मकारकता तपासणे या संबंधी संशोधन करणे महत्वाचे वाटते.

### संशोधनाची गरज :

भारत एक वैविध्यमयी संस्कृतीचा देश आहे. इथे पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चारही दिशेला विविध भौगोलिक रचना आहे. त्यामुळे तेथील हवामान त्यावरुन त्या ठिकाणचे पाऊसपाणी, जमीन आणि विविध पीके घेतली जातात. म्हणजे प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणच्या शेतातून विविध पीके घेतली जातात. त्या राज्यांमध्ये त्या पिकांवर आधारित खाद्यसंस्कृती विकसित इलेली दिसते.

नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. या जिल्ह्याच्या दोन बाजूने मध्य प्रदेश आणि गुजरात च्या सीमारेषांचा आहेत. येथील लोकांची या दोन राज्यांशी आंतरक्रिया होत असते. त्यातून या दोन्ही राज्यातील खाद्यसंस्कृती इथे विकसित झाली आहे. या बरोबरच हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील लोक शेतीवर अवलंबून राहणारे आहेत. येथील महिला वर्गाही शेतीच्य कामात पुरुषांच्या बरोबर काम करीत असतो. या शेतकरी कुटुंबातील महिला गुरे ढोरे सांभाळणे, शेतीतील पैके, डाळी साळी तयार करणे, असे दिवसभर काम करतात. या बरोबर पापड, कुरड्या, सेवया, डाळीसाळी करणे असे कामकाज असते. या कामात त्यांच्या मुली मदत करतात. म्हणून या इयत्ता ८ वी च्या मुलींची आहाराबाबत जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी या इयत्ता ८ वी च्या मुलींसाठी आहार विषयक प्रात्यक्षिक [ ] हस्तपुस्तिका तयार करून त्याची परिणामकारकता पाहणे हा विषय संशोधनासाठी निवडणे आवश्यक आहे. या मुलींनी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा, आहाराबाबत काय-काय काळजी घ्यावी या सोबतच शरीराचे कार्य करण्यासाठी उर्जा व शक्ती देणारे पदार्थ कोण घ्यावे ? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संशोधन कार्य मोलाचे आहे. या मुली भविष्य [ ] लीन माता, गृहिणी आहेत. त्यामुळे यांचे आरोग्य उत्तम असणे काळाची गरज आहे.

### उद्दिष्ट :

१. इयत्ता ८ वी च्या मुलींच्या दैनंदिन आहारातील अन्न पदार्थाचा अभ्यास करणे.
२. इयत्ता ८ वी च्या मुलींसाठी आहार प्रात्यक्षिक पुस्तिका तयार करणे.
३. हस्तपुस्तिकेतील आहार प्रात्यक्षिक करून दाखविणे.
४. आहार प्रात्यक्षिक हस्तपुस्तिकेची परिणामकारकता तपासणे.

### परिपूर्णपणी :

१. जर मुलींना आहार प्रात्यक्षिक पुस्तिका दिली तर त्यांच्यात आहार तयार करण्याबाबत जागृती निर्माण होते.
२. मुलींना आहार प्रात्यक्षिक करून दाखविले आणि आहाराबाबत मार्गदर्शन केले तर त्यांच्यात आहार विषयक जाणीव जागृती निर्माण होते.

### व्याप्ती व मर्यादा :

नंदुरबार जिल्ह्यातील १० माध्यमिक शाळेतील २०० मुलींचा या संशोधनात समावेश आहे.

### संशोधन कार्यपद्धती :

संशोधन कार्यासाठी एकलगट अभिकल्प या प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यात आला. यासाठी पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी घेऊन पुस्तिकेची परिणामकारकता तपासण्यात आली. उद्दिष्टप्रमाणे आहार सवयी तपासून आहार हस्तपुस्तिका तयार केली. त्यावरून आहार प्रात्यक्षिक करून दाखविले. आहारपुस्तिका मुलींना दिली. यानंतर उत्तर चाचणी घेऊन निष्कर्ष तयार [ ] ले.


---

### संख्याशास्त्रीय विश्लेषा व प्रिष्ठे :

या संशोधन कार्याच्या संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी टक्केवारी याचा वापर करण्यात आला. एका आठवड्यात आहारात घेण्यात येणाऱ्या पदार्थाची टक्केवारी पूर्व चाचणीत केली. आहार प्रात्यक्षिक पुस्तिका दिल्यावर आणि आहार प्रात्यक्षिक करुन दाखविले त्यानंतर उत्तर चाचणी घेऊन खाद्य पदार्थाची आहारात बदल तपासण्यासाठी टक्केवारीचा वापर घेला.

#### प्रोष्टक : आहार विषयक माहिती दर्शविणारे कोष्टक :

अ.क्र.	तपशील	टक्केवारी	
		पूर्व चाचणी	उत्तर चाचणी
१.	पोळी	८२%	९५%
२.	भाङ्गी	७१%	७५%
३.	दही	१४%	२०%
४.	भात	९०%	९०%
५.	वरडी	६०%	७०%
६.	उसळ	६२%	७०%
७.	पालेभाजी	४२%	४८%
८.	फळभाजी	४१%	४३%
९.	दूध	१४.५%	१६%
१०.	चहा	८६%	८६%
११.	मळी	८५%	८५%
१२.	खिचडी	८०%	८०%
१३.	लिंबू	१७%	२०%
१४.	माकडी	१७%	२०%
१५.	फळे	३२%	३८%
१६.	पापड	४२%	५५%



उपरोक्त कोष्टक आणि आलेखावरुन स्पष्ट होते की इयत्ता C वी च्या मुर्लीमध्ये दही, वरण, उसळी, लिंबू, काकडी, फळे, वृध, पापड इत्यादी पदार्थ खाण्याच्या बाबतीत फरक दिसून आला. फळभाजी खण्याचा कल मुर्लीचा कमी होता. परंतु आहार प्रात्यक्षिकामुळे फळभाजी खाण्याचा कल वाढला आहे. या मुर्लीचा जीभेकरिता आणि चवीकरता आहार हा विचार होता, परंतु आहार विषयक माहिती दिल्यामुळे शरीराकरिता व कार्य करण्यासाठी अन्नपदार्थ आवश्यक आहे लक्षात आले. आहार प्रात्यक्षिक पुस्तिका दिल्यावर मुर्लीच्या मध्ये आहार विषयक जाणीव जागृती निर्माण झाली. यावरुन हस्तपुस्तिका परिणामकारक आहे असे स्पष्ट होते.

संदर्भ ग्रंथ :

पुड्डले म.बा.	शैक्षणिक तत्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र	श्री विद्या प्राप्ति अवास-न, पुरी
१. पा०	सामाजिक आरोग्य परिचर्या	बनारसीदास भनोत पब्लिशर्स, जबलपूर
बोरुडे, रा.रा., कुमठेकर मेघा	वैशिष्टि मानसशास्त्र	पुरी विद्यार्थी इंह प्राप्ति अवास-न, पुरी
०रंदी०र, मंडुरुलूर (२००८)	आरोग्य शिक्षण	फडके प्रकाशन, कोल्हापूर
०डसे इंदिरा	पोषण व आहारशास्त्र	हिमालय पब्लिशिंग हाउस, मुंबई
पारस-नीस, न.रा.	प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र	नित्यनतन प्रकाशन, पणे